

**दि.१५.०७.२०१७ रोजी निर्यात/ आधुनिक सुविधा केंद्र भाड्याने देण्यासंदर्भात झालेल्या
प्रि-बिड बैठकीचे इतिवृत्त**

दिनांक - १५.०७.२०१५

वेळ - दुपारी ३.०० वाजता

स्थळ - मुख्यालय, पुणे

दि.१५.०७.२०१७ रोजी मुख्यालय, पुणे येथे मा.सरव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस कृषि पणन मंडळाचे खालिल अधिकारी व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

बैठकीस उपस्थितांची यादी

अ.क्र.	कंपनीचे नाव	प्रतिनिधी/ पदनाम	पत्ता/संपर्क व इमेल
१	श्री.डी.डी.शिंदे	मा.सरव्यवस्थापक	
२	श्री.डी.एम.साबळे	सहा.सरव्यवस्थापक (निर्यात)	
३	श्री.एस.पी.काळे	एचडीओ (प्रकल्प)	
४	श्री.एस.एस.जाधव	एचडीओ (निर्यात)	
५	श्री.एस.पी.निकम	वरिष्ठ सहाय्यक (निर्यात)	
६	सिध्दी विनायक अॅग्री प्रो.प्रा.लि., पुणे	गणेश पवार (डायरेक्टर)	विमाननगर, पुणे ganesh@svagri.co.in ९८२२६१३४९४
७	मयुरेश्वर अॅग्री व्हॅटी प्रोड्यूसर कंपनी लि., पुणे	मुरलीधर पवार	विमाननगर, पुणे s.ganeshp@rediffmail.com ९८२२६१३४९४
८	ओ-श्री अॅग्री प्रोड्यूसर कंपनी	विपूल ढमढेरे,	सावरगाव, ता.जुन्नर, जि.पुणे ९१४६०९३६३६, ९५९४९६५३२४
९	डॉ.कार्कर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि., नागपूर	अजय निनावे	५३, हुडकेश्वर, नागपूर ९८६००८३०३७
१०	इंटरनॅशनल एक्झीम कॉर्पोरेशन कंपनी, पुणे	अनिल पाटील	९८८१०००००२ anil.patil@infoexcoforms.com
११	इंद्रांस क्रॉप (प्रा) लि. नागपूर	कमल पुगालिया	२६, लकडगंजजवळ, नागपूर k.pugalia@yahoo.co.in ९४२३१०३११२
१२	सृष्टी सेवा एक्झीम प्रा.लि., नाशिक	बी.व्ही.पाटील (संचालक)	थट्टे नगर, गंगापूर रोड, नाशिक srushtisevaexim@gmail.com ८१४९३९४९००

सहा.सरव्यवस्थापक (निर्यात) यांनी सदर बैठकीसाठी उपस्थितांचे स्वागत करून प्रि-बीड बैठकीसाठी चर्चेस सुरुवात केली.

सर्वश्री, श्री.कमल पुगालिया, नागपूर यांनी विदर्भातील मोहाडी, भिवापूर आणि पूलगाव येथील आधुनिक सुविधा केंद्र चालविण्याची संमती दाखविली. तथापि, मोहाडी व पूलगाव सुविधांवरील मशिनरीच्या वायरिंग दुरुस्ती, बॅटरी चार्ज करणे आणि स्टॅबिलायझरचे तापमान अॅटो कट होत नसल्याचे सांगितले. त्यासाठी येणारा खर्च पणन मंडळाने करून सुविधा सुस्थितीत हस्तांतरीत करावी अशी मागणी केली. तसेच सृष्टी सेवा एक्झीम प्रा.लि., नाशिक यांच्या प्रतिनिधींनी संबंधित सुविधेच्या दुरुस्तीपोटी येणारा खर्च आम्ही केल्यास खर्च केलेल्या भाडे रकमेमध्ये आम्हास सूट द्यावी अशी मागणी केली.

त्यावर मा.सरव्यवस्थापक यांनी, Request For Proposal (RFQ) मध्ये प्रकाशित केलेल्या अटीवर म्हणजेच **AS IS WHERE IS BASIS** वर सर्व सुविधा भाडेत्वावर द्यावयाच्या असल्याने त्यामुळे अशी मागणी योग्य नसल्याचे सर्वाना अवगत करून दिले. तसेच संबंधित सुविधेसाठी खर्च आणि उत्पन्नाचा याचा सर्वसमावेशक विचार करून निविदा सादर करणेबाबत सांगितले. ही बाब सर्वानी मान्य केली.

तदनंतर Request For Proposal (RFQ) मध्ये Earnest Money Deposit (EMD) ची रक्कम रू.२/- लाख नमूद केलेली आहे. तथापि, एखाद्या खाजगी भागीदारास एकापेक्षा जास्त सुविधांसाठी निविदा सादर करण्याची तयारी असल्यास EMD ची रक्कम कमी करण्यात यावी किंवा एकापेक्षा जास्त सुविधांसाठी एकच EMD (म्हणजेच रू.२/- लाख) गृहीत धरण्यात यावी. त्यावर मा.सरव्यवस्थापक यांनी, Request For Proposal (RFQ) ची रक्कम रू.१/- लाख प्रति सुविधा करण्यात येईल असे आश्वासित केले आणि एकापेक्षा जास्त सुविधांसाठी निविदा सादर करावयाची झाल्यास प्रत्येक सुविधेसाठी स्वतंत्र रू.१/- लाख रकमेची EMD **महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे** यांचे नावाने द्यावी असे सांगितले. ही बाब सर्वानी मान्य केली.

श्री.अनिल पाटील, इंटरनॅशनल एक्झीम कॉर्पोरेशन कंपनी, पुणे यांनी निर्यात सुविधेच्या अपेडा प्रमाणिकरणाचा खर्च कोणी करावा यावर मार्गदर्शन मागितले असता, त्यासाठीचा सर्व खर्च संबंधित निर्यातदार वा कंपनीने करावा लागेल असे सहा. सरव्यवस्थापक (निर्यात) यांनी सांगितले. तत्पुर्वी सुविधेवर काही बांधकाम करणे, मशिनरी उभारणे अथवा बदल करण्यापुर्वी पणन मंडळाची लेखी मंजूरी घ्यावी लागेल.

श्री.ढमढेरे, ओ-श्री अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी यांनी सुविधा केंद्रावर दुग्धजन्य पदार्थांच्या साठवणूकीबाबत विचारणा केली असता, सदरची सुविधा केंद्रे ही फक्त फळे व भाजीपाला तसेच फुलांच्या निर्यात व हाताळणीकरिता उभारण्यात आलेली असल्यामुळे मांसजन्य व दुग्धजन्य वा इतर पदार्थांची साठवणूक त्यात करण्यात येऊ नये असे सांगितले.

उपरोक्तप्रमाणे सविस्तर चर्चा होऊन मा.अध्यक्ष यांचे संमतीने सभा संपल्याचे जाहिर केले.